

November 28, 2024

National Stock Exchange of India Limited

BSE Limited

Trading Symbol: NETWORK18

SCRIP CODE: 532798

Through: NEAPS

Through: BSE Listing Centre

Dear Sirs,

Sub: Newspaper clippings - 29th Annual General Meeting ("AGM") and Information on E-voting Ref: Regulation 30 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

We enclose herewith copies of the newspaper notices published today, viz. Thursday, November 28, 2024 in following newspapers:

- · Financial Express, All India Edition in English language and
- Navshakti, Mumbai Edition in Marathi language

inter-alia, informing about the following:

- 1) 29th AGM of the Company will be held on Thursday, December 19, 2024 at 4:00 p.m. (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM");
- 2) completion of dispatch of the Annual Report for Financial Year 2023-24 along with the Notice of the AGM by electronic mode and
- 3) remote e-Voting, electronic participation and e-Voting facilities at the 29th AGM.

For Network18 Media & Investments Limited

Shweta Gupta Company Secretary and Compliance Officer

Encl: as above

FINANCIAL EXPRESS

'1,400 Kerala govt employees drew pension for poor'

AN INSPECTION BY the Information Kerala Mission has found that as many as 1,458 state government employees were illegally pocketing various social welfare pensions, which are meant only for the weaker sections of society. The inspection was held at the behest of the State Finance Department.

Speaking after the revelations, Finance Minister K N Balagopal said it is shocking that government employees are in the list of beneficiaries.

"The illegally obtained money will be levied from them. That apart, there would be a probe into such incidents and officials who have helped the employees forge documents will face action...The state welfare pension is meant

for the poor people," he said. Kerala gives a monthly welfare pension of ₹1,600 for five categories of beneficiaries, numbering around 60 lakh.

The state government employees are not entitled to any social welfare pension, which is paid to people from the weaker sections of society aged above 60, or 50 in case of unmarried women. The inspection found that illegal beneficiaries include gazetted officials, college professors and higher secondary school teachers.

Of the 1,458 employees on the list, 373 are from the health department, 224 from the general education department and 123 from the medical education department.

The rest belong to departments of technical education, homoeopathy, revenue, agriculture, judiciary and social justice, and the collegiate education department. —**ENS**

Auction of 9 coal mines to yield ₹1,446-cr revenue

ISW and ACC among winners

ARUNIMA BHARADWAJ

New Delhi. November 27

THE GOVERNMENT HAS auctioned nine coal mines out of the 10 that went under the hammer, expecting to generate an annual revenue of ₹1,446 crore as these go on stream.

The auctioned blocks three fully explored mines and six partially explored mines are likely to attract a capital investment of around ₹2,115 crore, as per the government. JSW Energy Utkal, NLC India,

ACC, SM Steels and Power, Sarda Energy and Minerals, Orissa Alloy Steel Private, Mineware Advisors Private, and Shreeji Nuravi Coal Mining and Trading are the companies that have won the coal blocks. These mines are located in Madhya Pradesh, Chhattisgarh, Jharkhand, and Odisha.

13 offshore mineral blocks go under the hammer today

THE GOVERNMENT WILL launch the first round of sale of mineral blocks in offshore areas on Thursday, with 13 mines across the Arabian Sea and the Andaman Sea set to be auctioned. These mineral blocks consist of a mix of construction sand, lime mud, and polymetallic nodules. These minerals are critical for infrastructure development, high-tech manufacturing and green energy transition.

nificance as it will lead to foray into the exploration and development of under-

The move assumes sig-

The mines auctioned in the 10th round hold a combined geological reserve of approximately 3,998.73 million tonne with a cumulative peak rated

officially launch the ground-breaking initia-

sea mineral resources.

towards

With the global shift

reliant on high-demand

minerals such as cobalt,

nickel, rare earth ele-

ments, and polymetallic

nodules, India must devel-

op diverse mineral sources

to reduce dependence on

imports and stabilise its

supply chains, the mines

ministry said. Coal and

mines minister G Kishan

Reddy and his deputy

Satish Chandra Dubey will

tive, it said.

technologies

coal per annum, excluding partially explored coal mines.

capacity (PRC) of 14.10 MT of

Since the inception of commercial coal mining in 2020, the

innovate for the highest levels of performance.

government has auctioned a total of 113 mines with a capacity of 257.60 MT per year.

"Upon operationalisation, these mines will immensely contribute to enhancing domestic coal production and in making the country self-reliant in the coal sector. Collectively, these mines are expected to generate annual revenue of ₹35,437 crore, capital investment of ₹38,641 crore and provide employment for 348,268 people in coal-bearing regions," the government said.

The coal ministry envisages to produce 1.08 billion tonne of coal in the current financial year. Of the envisioned FY25 target, state-owned Coal India is set to produce 838 MT of coal. The cumulative coal production for the current fiscal up to October reached 537.45 MT, an increase of 6.10% from 506.56 MT during the same period in FY24.

The government is focusing on opening and commercialising new mines in order to increase domestic output.



FUELLING THE ECONOMY

	Geological	Closing bid
Name of mines	reserves (MT)	submitted by
Bundu, Jharkhand	102.27	S M Steels & Power
Gare Palma IV/5, Chhattisgarh	77.99	Sarda Energy and Minerals
Kerendari-BC North, Jharkhand	600.00	Orissa Alloy Steel
Marwatola South, Madhya Pradesh	126.30	Mineware Advisors
New Patrapara South, Odisha	720.87	NLC India
Sarai East (South), Madhya Pradesh	128.60	ACC
Ulia Gamhardih, Chhattisgarh	587.70	S M Steels and Powe
Gawa (East), Jharkhand	55.00	Shreeji Nuravi Coal Mining and Trading
Bartap(Revised), Odisha	1,600.00	JSW Energy Utkal

Terrorist-gangster nexus: NIA raids 9 locations in 3 states

PRESS TRUST OF INDIA New Delhi, November 27

THE NATIONAL INVESTIGA-**TION** Agency (NIA) on Wednesday conducted searches at nine locations in multiple states as part of a probe into a conspiracy by terror outfits to smuggle arms and ammunition into the country, according to an official statement.

NIA teams searched the premises of suspects in the "terror-gangster syndicate case" in Palwal, Faridabad and Gurugram districts of Haryana, Jalandhar district of Punjab, and Mathura district of Uttar Pradesh, it said. A host of incriminating materials, including mobiles/digital devices, banking transactions and propertyrelated documents, were seized during the searches, the state-

ment issued by the probe agency said. "In a massive crackdown in the terror-gangster nexus case, the NIA on Wednesday conducted extensive searches at premises linked with associates of Davinder Bambiha syndicate at nine locations in the states of Punjab, Haryana and Uttar Pradesh," it said. Bambiha, a notorious gang-

ster, was killed in a police encounter in 2016, officials said. The Bambiha gang members are considered rivals of jailed gangster Lawrence Bishnoi and his associates, they said. Wednesday's searches were part of the NIA's continuous crackdown on terror outfits engaged in criminal conspiracies to smuggle terrorist hardware such as arms, ammunition, narcotics, and explosives into India, the probe agency said.

PUNJAB & SIND BANK (A Govt. of India Undertaking)

Branch: Shop no 4, 5, 6 Platinum Experio Plot No 82, Sector 17 Road palii Kalamboli-410218 Ph No: 9967765806

NOTICE TO THE BORROWER INFORMING ABOUT SALE (30 DAYS NOTICE OF REDEMPTION) RULE 8 (6) OF **SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002**

Mr. Kashinath Harishchandra Banjara

Unit/Sub Plot No 13, Plot No C-54, Sudarshan Co Operadtive Hsg Scty Ltd,

Sector 14, Kalamboli Navi Mumbai, District Raigad Pin-410218 Mrs. Kavita Kashinath Banjara

Unit/Sub Plot No 13, Plot No C-54, Sudarshan Co Operadtive Hsg Scty Ltd.

Sub - Sale of property belonging to Mr. Kashinath Harishchandra Banjara for realization

FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 Punjab and Sind Bank, Sector 17, Roadpalli, Kalamboli the secured creditor, issued a demand notice dated 27" October 2023 under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, calling upon you to pay the dues within the time stipulated therein. Since you failed to comply the said notice within the period stipulated, the Authorised Officer, has taken possession of the immovable secured assets under Section 13(4) of the Act read with Rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 23" February 2024 Even after taking possession of the secured asset, you have not paid the amount due to bank. As such, it has become necessary to sell the below mentioned property by holding

The date and time of e-auction along with the Reserve Price of the property and the details of the service provider, in which the e-auction to be conducted, shall be published subsequently. Therefore, the 30 days' notice of redemption is hereby given to you as per Rule 8 (6) of Security

However, if you pay the amount due to the bank along with subsequent interest, costs, charges and expenses incurred by bank before the date of publication of sale notice, no further action shall be taken for sale of the mortgaged security and you can redeem your property as stipulated n sec. 13 (8) of the Act.

SCHEDULE OF PROPERTY

(Unit/ Sub Plot No. 13, Plot No C-54, Sudarshan Co Operative Hsg Scty Ltd., Sector 14. Kalamboli, Navi Mumbai-410218 admeasuring 301 sq ft (28 Sq mt) South: Internal Pathways

East: Row House No 12 West: Row House No 14

Date: 26,11,2024

Place: Mumbai

(Authorised Officer) Punjab and Sind Bank

Network 18

Network18 Media & Investments Limited

(CIN: L65910MH1996PLC280969)

Regd. Office: First Floor, Empire Complex, 414 - Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 Phone: +91 22 4001 9000 / 6666 7777; E-mail: investors.n18@nw18.com; Website: www.nw18.com

NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY

29th Annual General Meeting and Information on Electronic voting

Notice calling the Twenty-Ninth Annual General Meeting ("AGM") of the Company, scheduled to be held in compliance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Thursday, December 19, 2024 at 04:00 p.m. (IST) and the standalone and consolidated audited financial statements for the financial year 2023-24, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on November 27, 2024, electronically, to the Members of the Company. The Notice of AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.nw18.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited ("KFinTech"), at https://evoting.kfintech.com.

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of the Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to investors.n18@nw18.com.

The Registrar of Companies, Mumbai, on the Company' application seeking extension of time for holding AGM, vide its order dated September 17, 2024, has granted extension to the Company for holding AGM for the financial year 2023 - 24 by three months i.e. by December 31, 2024.

Remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its Members, facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged the services of KFin Technologies Limited ('KFinTech') as the agency to provide e-voting facility.

Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialised mode, physical mode and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of the AGM.

The manner in which (a) persons who become Members of the Company after despatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date (mentioned herein); and (b) Members who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the User ID and Password, has also been provided in the Notice of the AGM.

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of : 9:00 a.m. (IST) on Sunday, December 15, 2024 remote e-voting

End of remote e-voting: 5:00 p.m. (IST) on Wednesday, December 18, 2024

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period.

Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically ("Insta Poll") at the AGM.

A person, whose name is recorded in the Register of Members or the list of Beneficial owners maintained by the Depositories as on the Cut-off Date, i.e., Thursday, December 12, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for voting through Insta Poll.

Manner of registering / updating e-mail address:

- a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the Company www.nw18.com) duly filled and signed along with requisite supporting documents to KFinTech at Selenium Tower B, 6th Floor, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032.
- b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their e-mail address, are requested to register / update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat account(s).

In case of any query pertaining to e-voting, Members may refer to the "Help" and "FAQs" sections / E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFinTech's website for e-voting: https://evoting.kfintech.com.

Members are requested to note the following contact details for addressing queries / grievances relating to e-voting, if any:

Mr. V. Balakrishnan, Vice President, KFin Technologies Limited,

Selenium Tower B, 6th Floor, Plot No.31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032

Toll-free No.:1800 309 4001

(from 9:00 a.m. (IST) to 6:00 p.m. (IST) on all working days) E-mail: evoting.network18@kfintech.com

Joining the AGM through VC / OAVM:

Members will be able to attend the AGM through VC / OAVM, through JioMeet, at https://t.jio/v/network18milagm. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of AGM. Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

By Order of the Board of Directors

For Network18 Media & Investments Limited

Date: November 28, 2024 Place: Mumbai

Shweta Gupta Company Secretary and Compliance Officer

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. THIS DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. THIS PUBLIC ANNOUNCEMENT IS NOT INTENDED FOR PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.





C2C ADVANCED SYSTEMS LIMITED

Our Company was incorporated as 'C2C - DB Systems Private Limited, a private limited company, under the Companies Act, 2013, pursuant to a Certificate of Incorporation dated February 21, 2018 issued by the Registrar of Companies, Bengaluru, Karnataka ("RoC"). Subsequently, the name of our Company was changed to C2C Advanced Systems Private Limited and a fresh Certificate of Incorporation dated May 12, 2022 was issued by the RoC. Pursuant to a special resolution passed by our shareholders in the Extra Ordinary General Meeting held on October 28, 2023 our Company was converted into a public limited company and the name of our Company was changed to 'C2C Advanced Systems Limited and a fresh Certificate of Incorporation dated December 22, 2023 was issued to our Company by the RoC. For further details on the changes in the name and registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 168 of the Red Herring Prospectus

Corporate Office: C4. Anand Niketan, New Delhi – 110 021, India E-mail: compliance@ c2c-as.com; | Tel: +91 80 4372 4052; | Website: www.c2c-as.com | Company Secretary and Compliance Officer: Mr. Manjeet Singh

PROMOTERS OF OUR COMPANY: C2C INNOVATIONS PRIVATE LIMITED, PVR MULTIMEDIA PRIVATE LIMITED, LAKSHMI CHANDRA,

Registered Office: No 86, Wings of Eagles, SS Commercial Estate, Varthur Road, Nagavarapalaya Main Road, C V Raman Nagar, Bengaluru – 560 093, Karnataka, India

MAYA CHANDRA, SUBRAHMANYA SRINIVASA NARENDRA LANKA, KURIYEDATH RAMESH AND MURTAZA ALI SOOMAR C2C Advanced Systems as the pre-eminent domain agnostic technology company focused on "Intelligent Platform" is in a very unique position to dominate this space. We have a technological advantage over our existing competitors, as reflected in our higher margins and globally competitive offerings. Our expertise in architecture design, data acquisition, data analytics and modelling, Al/ML has dual use in the civilian applications. The rigorous requirements placed by Military requirements allows us to

THE ISSUE

INITIAL PUBLIC ISSUE OF 43,83,600 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10.00 EACH ("EQUITY SHARES") OF C2C ADVANCED SYSTEMS LIMITED (THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE (THE "ISSUE

PRICE") AGGREGATING TO ₹ [●] LAKHS ("THE ISSUE") OF WHICH 2,19,600 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ [●] LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. NET ISSUE OF 41,64,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ [●] LAKHS (THE "NET ISSUE"). THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 26.34% AND 25.02% RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. PRICE BAND: ₹214/- TO ₹226/- PER EQUITY SHARE OF FACE VALUE ₹10/- EACH

The Floor Price is 21.40 times of the Face Value and the Cap Price is 22.60 times of the Face Value Bids can be made for a minimum of 600 Equity Shares and in multiples of 600 Equity Shares thereafter

CORRIGENDUM CUM ADDENDUM TO THE RED HERRING PROSPECTUS DATED NOVEMBER 11, 2024 AND ISSUE OPENING ADVERTISEMENT DATED NOVEMBER 14, 2024

NOVEMBER 24, 2024, NOVEMBER 25, 2024 AND NOVEMBER 26, 2024 ("THE CORRIGENDUM CUM ADDEDNUM") This corrigendum cum Addendum is with reference to the Issue Opening Advertisement dated November 14, 2024 in the Financial Express (English), Jansatta (Hindi) and

NOTICE TO THE INVESTORS READ WITH CORRIGENDUM CUM ADDENDUM DATED NOVEMBER 20, 2024,

Bengaluru edition of Vishwavani (Kannada). In this regard, please note the following: "We refer to the directions received from National Stock Exchange of India Limited ("NSE"), vide letter no. NSE/LIST/3837E dated November 25, 2024. Accordingly, the issuer company

is giving an option to withdraw the application from this IPO. Please contact your broker/ASBA banker through whom the bid was placed. This email is to be read along with the Red Herring Prospectus dated November 11, 2024, corrigendum cum addendum dated November 20, 2024, November 24, 2024, November 25, 2024 and November 26, 2024 Procedure for withdrawal of application/bid:

Step 1: Investor to approach the Designated Intermediary for withdrawal of its application/bid;

Step 2: Designated Intermediary to acknowledge the request received from the investors;

Step 3: Designated Intermediary based on the request received to cancel the bid on the National Stock Exchange of India Limited ("NSE") Portal;

Step 4: Designated Intermediary to receive the acknowledgement (TRS slip) received from NSE, as required. You can also mention the details of your broker/bidder, in case you are not able to place your bid (withdrawal) on their platform.

Your reply with the above details should be addressed to us at our email, c2csmeipo@linkintime.co.in and in the subject line please mention PAN Number of the sole / first bidder/applicant with the wording withdrawal. It should read us XXXXX1234F - Appl. No. XXXXXXXX Withdrawal request".

In case if any further clarifications or details are required please contact on c2csmeipo@linkintime.co.in, smeipo@markcorporateadvisors.com, investorgrievance@markcorporateadvisors.com and ig@beelinemb.com. **REVISED BID / ISSUE PROGRAM**

HEVIOLD BID / 1000E I HOGHAM										
Bid Closing Date (T day)	Tuesday, November 26, 2024	Initiation of Unblocking of Funds/refunds (T +2 Days)*	On or before Monday, December 02, 2024							
Withdrawal Option to all the Investors (Excluding Anchor Investor)	On or before Thursday, November 28, 2024 before 5 pm	Credit of Equity Shares to demat accounts of Allotees (T +2 Days)	On or before Monday, December 02, 2024							
Finalization of basis of allotment with the Designated Stock Exchange/ Allotment of Securities (T +1 Day)	On or before Friday, November 29, 2024	Commencement of Trading of Equity Shares on the Stock Exchanges/ Listing Date (T + 3 Days)	On or before Tuesday, December 03, 2024							
*In case of any delay in unblocking of amounts in the ASBA Accounts (including amounts blocked through the UPI Mechanism) exceeding two Working Days from the closure of										

withdrawal option date (Nov 28, 2024) the Bidder shall be compensated at a uniform rate of ₹ 100 per day or 15% per annum of the Bid Amount, whichever is higher, for the entire duration of delay exceeding two Working Days from the closure of withdrawal option date (Nov 28, 2024) by the intermediary responsible for causing such delay in unblocking. The BRLM shall, in their sole discretion, identify and fix the liability on such intermediary or entity responsible for such delay in unblocking. All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Red Herring Prospectus dated November 11, 2024 read

with corrigendum cum addendum dated November 20, 2024, November 24, 2024, November 25, 2024 and November 26, 2024 LAST DATE FOR WITHDRAWAL OF BIDS: THURSDAY, NOVEMBER 28, 2024 BEFORE 5:00 P.M.

BOOK RUNNING LEAD MANAGERS TO THE ISSUE



CIN Number: U67190MH2008PTC181996 Address: 404/1, The Summit Business Bay, Sant Janabai Road (Service Lane), Off W. E. Highway, Vile Parle (East),

Mumbai-400 057. Maharashtra **Tel. No.:** +91 22 2612 3207/08 **Email id:** smeipo@markcorporateadvisors.com

Investor Grievance Email id: investorsgrievance@markcorporateadvisors.com **Website:** www.markcorporateadvisors.com Contact Person: Mr Manish Gaur **SEBI Registration Number.**: INM000012128

BEELI/M/E **BEELINE CAPITAL ADVISORS** PRIVATE LIMITED Address: B 1311-1314, Thirteenth Floor, Shilp

Corporate Park, Rajpath Rangoli Road, Thaltej,

Telephone Number: 079 4918 5784 Email Id: mb@beelinemb.com Investors Grievance Id: ig@beelinemb.com Website: www.beelinemb.com

SEBI Registration Number: INM000012917

Contact Person: Mr. Nikhil Shah

CIN: U67190GJ2020PTC114322

Ahmadabad, Guiarat – 380054, India.

Tel. No: + 91 22 4918 6200 **Email id:** c2csme.ipo@linkintime.co.in

Maharashtra, India

Investor grievance e-mail: c2csmeipo@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in

REGISTRAR TO THE ISSUE

LINKIntime

LINK INTIME INDIA

PRIVATE LIMITED

Address: C-101, 1st Floor, 247 Park, L.B. S.

Marg, Vikhroli (West) Mumbai 400 083

Contact Person: Ms. Shanthi Gopalkrishnan. **SEBI Registration No.:** INR000004058 **COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER**



Place: Bengaluru

Date: November 27, 2024

C2C Advanced Systems Limited

Mr. Manieet Singh

Address: C4, Anand Niketan, New Delhi – 110 021, India | Tel No: +91 80 4372 4052 | Email: compliance@ c2c-as.com Investors can contact the Company Secretary and Compliance Officer or the BRLMs or the Registrar to the Issue in case of any pre-Issue or post-issue related

problems, such as non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account and refund orders, etc. On behalf of Board of Directors

> For, C2C ADVANCED SYSTEMS LIMITED Lakshmi Chandra **Managing Director**

Disclaimer: C2C Advanced Systems Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public issue of its Equity Shares and has filed the RHP with the Registrar of Companies, Bengaluru, Karnataka on November 12, 2024 and thereafter with SEBI and the Stock Exchanges. The RHP is available on the websites of SEBI at www.sebi.gov.in, website of the Company at www.c2c-as.com, the website of NSE i.e. www.nseindia.com, the website of the BRLMs i.e. Mark Corporate Advisors Private Limited and Beeline Capital Advisors Private Limited at www.markcorporateadvisors.com and

the RHP including the section titled "Risk Factors" beginning on page 26 of the Red Herring Prospectus. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being Offered and sold outside the United States in 'offshore transactions' in reliance on Regulation S under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such Offers and sales are made. There will be no public offering in the United States.

www.beelinemb.com, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to

financialexp.epapr.in



सांकेतिक कब्जा सूचना

#ICICI Bank

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., ३रा मजला, प्लॉट क्र. २३, न्यू रोहतक रोड, करोल बाग न्य दिल्ली-११०००५

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी

कोण	कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बंक लिमिटेडच्या भाराअधीन राहील.									
अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/ मागणी	शाखेचे						
क्र.	कर्ज खाते क्रमांक	सांकेतिक कब्जाची तारीख	सूचनेतील रक्कम (रू.)	नाव						
٤.	के. हॅरीस/निशा/बिंदू/	जिमन मोजमापित ५ मार्ले असलेली ५/२४ जिमनीचा मोजमापित हिस्सा १ कनाल ४	जून २६, २०२४	गुरूदासपूर/						
	एलबीएएमटी००००५४५५८९३/	मार्ले, खसारा क्र. २०५/२ मिन (०-४) २०५/२ मिन (१-०), खाता खतोनी क्र.	₹.	नाशिक						
	एलबीएएमटी००००५४६३१६३	७६/१३१ मध्ये समाविष्टीत, जमाबंदी वर्ष २००७-२००८ नुसार, गाव रैना, हडबासत क्र.	१५,४८,६१८/-							
		३८९, तहसील आणि जिल्हा गुरूदासपूर, पंजाब-१४३५१९/नोव्हेंबर २५, २०२४								

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरत्दीं अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील दिनांक : नोव्हेंबर २८, २०२४ विश्वास् प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता

स्थळ : नाशिक आयसीआयसीआय बँक लिमिटेड करित

जाहीर नोटीस तमाम जनतेस नोटीसीव्दारे तमाम जनतेस हया जाहीर नोटीसीव्दारे कळविण्यात येते की गाव मौजे बोळींज, ता. वसई, जि. पालघर येथिल सर्व्हे क्रमांक ३५३ हिस्सा क्र. ६/१ क्षेत्र ५३.६९.०० हे. आर. चौ. मी. आकार ५३६.९० रु. पै. हयापैकी २२.६२.४५ हे. आर. वौ. मी. जमिन मिळकत ही **मेसर्स राज** एनटरप्राईजेस तर्फे भागीदार हयांच्या मालर्क क्रब्जेवहिवाटीत सात बारा सदरी असून त्यांनी मल सदर मिळकतीचे मालकी हक्काबाबतचे (टायटल सर्टीफिकेट) देण्याबाबत विनंती केलेली आहे. तर्र सदर जमिन मिळकतीवर कोणत्याही व्यक्तीचा व नंस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार वा हितसंबंध असेल त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून **१४ दिवसांचे** आत झाल्यापासून **५० । ५५....** निम्नस्वाक्षरीकारांच्या खालील नमूद प्त्यावर लेखी कागदोपत्री पराव्यासह कळवावे. अन्यथ **होणांचाही कसलाही हक्क, अधिकार व हितसंबं**ध नाही. असे समजून सदर मिळकतीचे मालर्क हक्काबाबतचे (टायटल सर्टीफिकेट) दिले जाईल. ग्राची सर्वांनी सविनय नोंद घ्यावी.

ॲड. जगजीत प्रदिप हातोडे पत्ता- 'यशांजनी', हेटकर आळी, वसई पश्चिम ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०१.

C+NTRUM

कार्पोरेट आणि नोंदणीकृत कार्यालय: यूनिट क्र. ८०१, सेंट्रम हाऊस, सीएसटी रोड, विद्यानगरी मार्ग, मागणी सचना किलना सांताक्रूज (पूर्व), मुंबई -४०००९८, सीआयएन क्र. : यू६५९२२एमएच२०१६पीएलसी२७३८२६

प्रतिभृतीकरण आणि वित्तीय मालमत्तांची पुनर्रचना व प्रतिभृत हित अंमलबजावणी कायदा, २००२ आणि) प्रतिभृत हित (अंमलबजावणी) अधिनियम, २००२ च्या नियम ३ (१) सहवाचित कलम १३(२) अंतर्गत

सेंट्रम हाऊसिंग फायनान्स लि. चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निमक्स्वाक्षरीकत्यनि त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करप्रतिभूतीकरण आणि वित्तीय मालमत्तांची पुनर्रचना व प्रतिभूत हित अंमलबजावणी कायदा, २००२ आणि प्रतिभूत हित (अंमलबजावणी) अधिनयम, २००२ च्या नियम ३ सहवाचित कलम १३(१२) अंतर्गत खालील ऋणको (सदर ऋणको) यांना जारी केलेल्या संबधित मागणी सूचनेमध्ये उल्लेखित, जे खाली सुद्धा दिले आहे, ती रक्कम परत करण्याकरीत पुन्हा एकदा बोलावले आहे.

. उपरोक्त संबंधात, याद्वारे, पुन्हा एकदा, या नोटीसच्या प्रकाशनापासून ६० दिवसांच्या आत, पुढील व्याज आणि इतर शुल्कांसह, खाली नमृद केलेल्या रकमा, **सेंट्रम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला** भरण्याची नोटीस याद्वारे दिलेली आहे. थकबाकीची पूर्ण परतेभेड करण्याची तारीख. वर नमूद केलेल्या डिमांड नोटिसमध्ये तपशिलानुसार, खाली नमूद केलेल्या तारखांपासून ते देथ आणि/किंवा वसूलीच्या तारखंपर्यंत, कर्जदारांद्वारे अंमलात आणलेल्या इतर कागदपत्रे/लेखनांसोबत वाचलेल्या कर्ज करारांतर्गत देय. कर्जाच्या योग्य परतफेडीसाठी सुरक्षितता म्हणून, खालील मालमता अनुक्रमे **सेंट्रम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडे** या कर्जदारांनी गहाण ठेवल्या आहेत.

अ. क्र.	6 117	एकूण थकबाकी रक्कम (रु.)	एनपीए तारीख कलम १३(२) सूचना तारीख एफसीएल दिनांक	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)
8	एमयुएमव्हीआर२१००६०२६/ मिलिंद सुरेश जाधव/सुरेखा सुरेश जाधव	रु. १३५१७९१/- रुपये तेरा लाख एकावन्न हजार सातशे एक्क्याण्णव मात्र	3१-0८-२०२४ २२-११-२०२४ ०६-१२-२०२४	पलॅट क्र. ३०१, ३रा मजला, अपेक्षा अपार्टमेंट, प्लॉट क्र. १७ धारक जिमन, गट क्र. १०५ भाग, गाव वरांगडे, तालुका आणि जि. पालघर-४०१५०१, महाराष्ट्र येथील हक्कामधील स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.

जर बरील कर्जुटार मेंटम हाऊसिंग फायनान्स लिमिटेइला वरीलप्रमाणे रक्कम परत करण्यात अयशस्त्री तरले. तर सेटम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड हे कायशाच्या कलम १३(४) आणि लाग नियमांनसार वरील सरक्षित मालमनेविकट संपूर्णपणे सदर कर्जदाराच्या जोखमीवर खर्च आणि परिणाम म्हणून कारवाई करेल. सेंट्रल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या पूर्व लेखी संमतीशिवाय विक्री, माडेपड्याने किंवा अन्यथा उपरोक्त मालमत्तेचे हस्तांतरण या कायद्यान्वये सदर कर्जदारांना प्रतिबंधित आहे. सदर कायदा किंवा नियमांच्या तरतुर्दीचे उल्लंघन करणारी किंवा प्रात्साहन देणारी कोणतीही व्यक्ती त्याखाली केले गेले, कारावास आणि/किंवा कायद्यानुसार तरतुद केल्याप्रमाणे दंडासाठी जबाबदार असेल. सही/- प्राधिकत अधिकारी सेंटम हाऊसिंग फायनान्स लि. करीता ठिकाण : महाराष्ट्र दिनांक : २८.११.२०२४



एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शिअल बँक)

नोंद. कार्यालय : १९-ए, धुळेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर-३०२००१. (सीआयएन: एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११३८१)

परिशिष्ट IV (नियम ८(I) पहा) कब्जा सूचना

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शिअल बँक)** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्वशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट २००२ (५४ सन २००२)) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली कोष्टकामध्ये दिलेल्या तपशीलाप्रमाणे सदर सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम प्रदान करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्याकरिता खालील नमूद तारखेची मागणी सूचना जारी केलेली आहे.

कर्जदार/सह-कर्जदार/गहाणवटदार/	१३(२) सूचनेची	गहाण मिळकतीचे वर्णन	कब्जा घेतल्याची
हमीदाराचे नाव/ कर्ज खाते क्र.	तारीख आणि रक्कम		तारीख
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११७९३९९२३,	१२-जुलै-२४	निवासी/कमर्शिकल मिळकत जिमन/बिल्डिंग/स्ट्रक्चर ॲण्ड फिक्स्चर्स चे ते सर्व भाग	२२-नोव्हेंबर-२४
एम/एस द्वारे त्याचे मालक हणमंत दिनकर बर्गे	रु.६,७१,८२०/-	आणि विभाग मिळकत येथे स्थित फ्लॅट क्र. ५, ऐश्वर्या संकुल, १ला मजला, सर्व्हे क्र.	
(कर्जदार) हणमंत दिनकर बर्गे (सह-कर्जदार),	रु. सहा लाख एकाहत्तर हजार	५६/५, प्लॉट क्र. २३, मिल्कत क्र. १२६६ गाव -जाधववाडी, ता फाकटण,	
श्रीम. दैवता हणमंत बर्गे (सह-कर्जदार)	आठशे वीस मात्र	जिल्हा- सातारा, महा, मोजमापित २७.९४ चौ.मी. पूर्व: साइड मार्जिन आणि सर्व्हे	
	११-जुलै-२४ रोजीस	क्र. ५८, पश्चिम: फ्लॅट क्र. ६, उत्तर: फ्लॅट क्र. ८, ४ आणि रस्ता, दक्षिण: बाजूचा	
		मार्जिन आणि रस्ता	
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०७२२४६८९६९,	१३-एप्रिल-२४	निवासी/कमर्शिकल मिळकत जिमन/बिल्डिंग/स्ट्रक्चर ॲण्ड फिक्स्चर्स चे ते सर्व भाग	२२-नोव्हेंबर-२४
पूनम एंटरप्रायजेस द्वारे इट्स प्रोप्रायटर श्रीम. पूनम	रु.११,१०,६२१/ -	आणि विभाग मिळकत येथे स्थित फ्लॅट क्र. ए-००२, तळ मजला, ए विंग, साई गणेश	
राममिलन यादव, श्रीम. पूनम राममिलन यादव (सह-	रु. अकरा लाख दहा हजार	कृपा इमारत, एस क्र. १२४, एच क्र. १, गाव-तुर्ळीज, नालासोपारा (पूर्व), ता वसई,	
कर्जदार), राममिलन सीताराम यादव (सह-कर्जदार)	सहाशे एकवीस मात्र	जि ठाणे (आता पालघर), महाराष्ट्र. मोजमापित ४१० चौ. फू. पूर्व: रोड, पश्चिम:	
	१३-ऑगस्ट-२४ रोजीस	बी विंग, उत्तर: उदंबर निवास , दक्षिण: सकाराम अपार्टमेंट	
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०१२०७३१३५१,	१४-ऑगस्ट-२४	निवासी/कमर्शिकल मिळकत जिमन/बिल्डिंग/स्ट्रक्चर ॲण्ड फिक्स्चर्स चे ते सर्व भाग	२२-नोव्हेंबर-२४
दामिनी लेबर वर्क्स (कर्जदार), गुलाब सुनील राऊत	रु.११,२१,१३१/-	आणि विभाग मिळकत येथे स्थित महानगरपालिका एच क्र. ६३६ ए शिरगाव रोड,	
(सह-कर्जदार), रामा जावू पाटील (सह-कर्जदार)	रु. अकरा लाख एकवीस हजार	चंदनसर सिद्धिविनायक नगर, विरार पूर्व चंदनसार रोड ठाणे वसई, महाराष्ट्र मोजमापित	
·	एकशे एकतीस मात्र	४५४ चौ.	
	१३-ऑगस्ट-२४ रोजीस		

कर्जदारांनी सदरह रक्कम प्रदान करण्यास कसूर केलेली आहे म्हणून याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, निम्नस्वाक्षरीकारांनी वरील कोष्टकात नमुद केलेल्या तारखेस सदर (ॲक्ट २००२) चे कलम १३(४) सहवाचता सदरह् नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्यांना/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील वरील नमूद कोष्टकात नमूद केलेल्या मिळकतीचा

''कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे'' विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा वरील

कोष्टकात नमुद केलेली रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेकरिता **एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शिअल बँक)** च्या प्रभाराच्या अधीन राहील.

दिनांक: २७/११/२०२४ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी, एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

Network 18

Network18 Media & Investments Limited

CIN: L65910MH1996PLC280969

नोंदणीकृत कार्यालय: पहिला मजला, एंपायर कॉम्प्लेक्स, ४१४ - सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३ दूरध्वनी: +९१ २२ ४००१ ९००० / ६६६६ ७७७७ • **ई-मेल:** investors.n18@nw18.com • वेबसाईट: www.nw18.com

कंपनीच्या सदस्यांसाठी सूचना

२९वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि इलक्ट्रानिक मतदानासंबंधी माहिती

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या परिपत्रकांची पूर्तता करत असताना, गुरुवार, दिनांक **१९ डिसेंबर, २०२४ रोजी भाप्रवेळ सायंकाळी ४:०० वाजता** व्हिडिओ कॉन्फरान्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओव्हिज्युअल माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम'') द्वारे होणाऱ्या कंपनीच्या एकोणतिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (''एजीएम''), आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ चे स्वतंत्र व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय विवरण, त्याचप्रमाणे संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल व त्यासोबत जोडण्याची आवश्यकता असलेले इतर दस्तऐवज, कंपनीच्या सदस्यांना २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आले आहेत. एजीएमची सूचना आणि वर नमूद करण्यात आलेले दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईटवर www.nw18.com येथे आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या म्हणजे बीएसई लिमिटेड (''बीएसई'') आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (''एनएसई'') यांच्या वेबसाईटसवर अनुक्रमे www.bseindia.com येथे आणि www.nseindia.com येथे व कंपनीचे रजिस्ट्रार व हस्तांतरण एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (''केफिनटेक'') यांच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध आहेत.

एजीएमची सूचना प्रसारित करण्याच्या तारखेपासून एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले दस्तऐवज सदस्यांसाठी तपासणीसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध आहेत. सदर दस्तऐवज तपासण्याची इच्छा असलेल्या सदस्यांनी investors.n18@nw18.com येथे ई–मेल पाठवावा.

वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी विस्तारित वेळ मागण्यासाठी कंपनीने केलेल्या याचिकेच्या संदर्भात कंपन्यांचे रजिस्ट्रार, मुंबई यांनी आपल्या दिनांक १७ सप्टेंबर, २०२४ च्या आदेशाद्वारे कंपनीला आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत तीन महिन्यांची अधिक वेळ दिली आहे.

दूरस्थ ई-मतदान आणि एजीएमच्या दरम्यान ई-मतदान:

कंपनी आपल्या सदस्यांना एजीएममध्ये मंजूर करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ("ई-मतदान") मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत आहे. सदस्य येथे खाली नमूद करण्यात आलेल्या तारखांना दूरस्थ पद्धतीने मतदान करू शकतील (''दूरस्थ ई-मतदान''). कंपनीने ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (''केफिनटेक'') यांच्या सेवा घेतल्या आहेत.

डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात, छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ई-मेलचे पत्ते नोंदविले नाहीत अशा सदस्यांसाठी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासह, मतदानाशी संबंधित माहिती आणि सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत.

(ए) एखादी व्यक्ती एजीएमची सूचना पाठविण्यात आल्यानंतर, कंपनीची सदस्य बनल्यास आणि अंतिम मुदतीच्या तारखेला (येथे नमूद केलेल्या) त्या व्यक्तीने समभाग धारण केले असल्यास, अशी व्यक्ती (बी) यूजर-आयडी आणि पासवर्ड विसरलेले सदस्य, कोणत्या पद्धतीने यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते त्याची माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे.

दूरस्थ ई–मतदान सुविधा खालील मतदान कालावधीत उपलब्ध असेल:

दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची वेळ : रविवार, दिनांक १५ डिसेंबर, २०२३ रोजी भाप्रवेळ सकाळी ०९:०० वाजेपासून

दूरस्थ ई–मतदान संपण्याची वेळ

बुधवार, दिनांक १८ डिसेंबर, २०२३ रोजी भाप्रवेळ सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत

वरील तारीख व वेळेनंतर दूरस्थ ई-मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि केफिनटेक द्वारा वरील कालावधी संपल्यानंतर दूरस्थ ई–मतदान मॉड्यूल बंद ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही असे एजीएमला उपस्थित असलेले सदस्य एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान (''इन्स्टा पोल'')

अंतिम मुदतीच्या तारखेला म्हणजे गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४ रोजी ज्याचे नाव डिपॉझिटरीज यांचेकडील सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभधारक मालकांच्या यादीत नोंदविलेले असेल अशी व्यक्तीच फक्त दूरस्थ ई-मतदानाच्या सुविधेचा किंवा इन्स्टा पोल द्वारे मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेऊ शकेल.

<u>ई–मेलचा पत्ता नोंदवण्याची / सुधारणा करण्याची पद्धती:</u>

- ए) ज्यांनी कंपनीपाशी त्यांच ई-मेल ॲड्रेसची नोंदणी / सुधारणा केली नाही अशा छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना, केफिनटेक यांचेकडे सेलेनियम टॉवर बी, ६वा मजला, प्लॉट ३१-३२, गचिबोवली, फायनान्शियल ड़िस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदराबाद ५०० ०३२ येथे आवश्यक पूरक दस्तऐवजांसह योग्य प्रकारे भरलेले आणि स्वाक्षरी केलेल्या आयएसआर-१ प्रपत्र (कंपनीच्या वेबसाईटवर www.nw18.com येथे उपलब्ध आहे) सादर करून त्यांच्या ई-मेल ॲड्रेसची नोंदणी / सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.
- बी) ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ई-मेलच्या पत्याची नोंदणी/सुधारणा केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे डिमॅट खाते जेथे आहे अशा डिपॉझिटरी सहभागींकडे त्याची नोंदणी/ सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ई-मतदानासंबंधी काही चौकशी करायची असल्यास, सदस्याने केफिनटेकच्या ई-मतदानाच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथील 'डाऊनलोड'' भागात उपलब्ध असलेला ''हेल्प'' आणि ''एफएक्यू'' भाग/ ई-मतदान वापरण्याविषयी माहिती पुस्तक पहावे.

ई–मतदानासंबंधी काही चौकशी / तक्रार करण्यासाठी सदस्यांना खालील संपर्काच्या तपशीलाची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे.

श्री. व्ही. बालाक्रिष्णन, व्हाईस प्रेसिडेंट, केफिन टेक्नॉलॉजीज् लिमिटेड

सेलेनियम टॉवर बी, ६वा मजला, प्लॉट ३१-३२, गचिबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदराबाद – ५०० ०३२

टोल फ्री क्रमांक: १८०० ३०९ ४००१ (सर्व कामकाजाचे दिवशी सकाळी ९:०० (भाप्रवेळ) ते सायंकाळी ६:०० (भाप्रवेळ)

पर्यंत) ई−ਸੇਲ: evoting.network18@kfintech.com

व्हीसी/ओएव्हीएम द्वारा एजीएममध्ये सहभागी होणे:

दिनांकः २८ नोव्हेंबर, २०२४

स्थळ : मुंबई

सदस्य जिओमिट द्वारा https://t.jio/v/network18milagm येथे व्हीसी / ओएव्हीएम द्वारा एजीएमला उपस्थित राह् शकतील. येथे वापरण्याची लॉगइनची माहिती आणि एजीएमला उपस्थित राहण्याचे टप्पे यासंबंधी माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे. ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केले आहे असे सदस्य एजीएमला उपस्थित राहू शकतील परंतु पुन्हा एजीएममध्ये त्यांचे मतदान करण्यास पात्र नसतील.

> संचालक मंडळाच्या आदेशाने नेटवर्क १८ मिडिया ॲण्ड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड करिता

> > श्वेता गुप्ता कंपनी सेक्रेटरी आणि कंप्लायन्स ऑफीसर मुंबई, आज दिनांक २८ नोव्हेंबर, २०२४

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we are investigating the right, title, interest and ownership of Memphis

Realtors Private Limited (Formerly Known as Omkar Realtors & Developers Private Limited).

company incorporated under the provisions of the

Companies Act, 1956, having registered office address at Popular Metal works, Tatya Tope Marg

Joolekarwadi Sion Fish Market, Sion (E), Mumb

400022in respect of Flat No. 5001 on the 50th

floor of Tower B of Omkar'1973 Worli Mumbai

"Flat") along with four stilt car parking area a

podium level, standing on plot of land mor

particularly described in the Schedule hereunde

Any person having any claims in respect of th said Flat should send their claims in writing to th

undersigned with documentary evidence withi

14 days of publication of this notice, failing which

claims if any, shall be deemed to have bee

SCHEDULE

(**Description of Property**)
Flat No. 5001 on the 50th floor in Sale Tower viz

"B" in the Building known as "Omkar 1973 Worli

along with four stilt car parking areas at podiur

level standing on the land bearing C.S.Nos 2/914, 4/914, 914, 3/914, 1/914, 915, 1A/ 91

(part), 913(part) and 286(part) admeasurin

about 14501 93 sq. mtrs orthere abouts of Lowe

Parel Division Worli within the registration Sub

District and District of Mumbai city and Suburba and bounded as follows:
On or towards North: Proposed 22.80 mtrs. wid

On or towards East : Century Mi**ll** On or towards West : Proposed 12.20 mtrs. wid

308, 3rd Floor, Ameena Heights, Agripada Mumbai- 400 011 Email Id: vaid786@hotmail.com

Vaid & Associates, Advocates

Mob. +919820708786

Dated this 28th day of November, 2024

DP Road [CSNo.286(part)] On or towards South : Rehab Plot

DP Road

CS No 286(part)1

written ("Property").

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बॅक

आपकी उम्मीद का खाता

(शेड्युल कमर्शिअल बँक)

क्षेत्रिय कार्यालय: रूपा सॅफायर, १७वा मजला, प्लॉट क्र.१२, सेक्टर १८, सानपाडा रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई-४००७०५ नोंदणीकृत कार्यालय: उत्कर्ष टॉवर, एनएच-३१ (एअरपोर्ट रोड), सेहमालपूर, काझी सराई, हरहुआ, वाराणसी, युपी - २२१ १०५

स्थावर मिळकतीकरीता कब्जा सूचना

यादारे सचना देण्यात येते की. सिक्यरिटायझेशन अँड रिकन्सरक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००३ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोरील तारखे रोजीस मागणी सचना जारी करून त्यांना रकमेची परतफेड सदर सचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते रकमेची परतफेड करण्यांत कर्जदार असमर्थ ठरल्याने यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** त्यांना सद्र ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सद्र नियमावलीच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्या समोरील नमद रोजीस घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामन्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की. मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार उत्कर्ष स्मॉल फायनानस बँक लिमिटेड यांस खाली दिलेली रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील तारण मत्तेच्या विमोचनाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार यांचे लक्ष वेधुन घेतले

जात आहे.

अ.	शाखेचे नाव	खात्याचे	कर्जदार/हमीदाराचे नाव	मागणी सूचनेची	कब्जा सूचनेची	मागणी सूचनेच्या तारखेरोजीस
क्र.		नाव	(मिळकतीचे मालक)	तारिख	तारिख	थकीत रक्कम
१	बोरिवली	१५७९०५००	अप्पाराव रतन राठोड (कर्जदार/गहाणदार),	२३/०८/२०२४	२३/११/२०२४	रु. १३,६३,८८९.६३/-
	(पश्चिम)	००००६०४९	आशा अप्पाराव राठोड (सह-कर्जदार)			आणि
	आणि मीरा रोड	आणि				रु. २४,७७,०२६.०३/-
		१६६४०६००				
		०००६०१२				

मिळकतीचे वर्णन : व्यावसायिक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग स्थित येथे मिळकत १: फ्लॅट क्र. २०१ धारक, मोजमापित ४६७ चौ फू. म्हणजेच ४३.४० चौरस मीटर्स (बिल्टअप क्षेत्र), दसऱ्या मजल्यावर, ''गायत्री अपार्टमेंट'' अशी ज्ञात आर.सी.सी. इमारतीचा एम.एच. क्र ८५६/२०१, सर्व्हे क्र. ९/६ पैकी धारक एन.ए. जिमनीवर बांधकामित, मौजे टेमघर, तालुका-भिवंडी, जि.-ठाणे, महाराष्ट्र- ४२१३०२ येथे स्थित असलेले आणि वसलेले. पूर्वः मंदिर, पश्चिमः गंगा जमुना बिल्डिंग, उत्तरः अंतर्गत रस्ता, दक्षिणः चाळ. मिळकत २: दुकान क्र. ८, तळ मजला, रोहित अपार्टमेंट, श्री ओम साई को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग क्र. ५२१, स. क्र. ९, हि. क्र. ६-पैकी, वैष्णवी मॅटर्निटी होम जवळ, टेमघर पाईपलाईन, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र- ४२१३०२. पूर्वः उंच रेसिडेंसी, पश्चिमः टेमघर रोड, उत्तरः टेमघर रोड/प्रिया नॅबोरेटरी ॲण्ड डायग्नॉस्टिक सेंटर, दक्षिणः मोकळा प्लॉट.

(प्राधिकत अधिकारी) दिनांक: २८/११/२०२४ उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड साठी ठिकाण : नवी मुंबई

जाहीर सूचना

याची नोंद च्यावी की. आम्ही आमच्या अशिलांच्या वतीने. विना बिना शॉपिंग सेंटर प्रिमायेस को- ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये क्रमांक बॉम्बे/ जन/एच डब्ल् /१९५३ सन १९८२ अंतर्गत नोंदणीकृत असलेली एक सहकारी संस्था, जिचे नोंदणीकृत कार्यालय :विना बिना शॉपिंग सेंटर,वांद्रे स्थानकाच्या समोर, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५० येथे आहे, **("सोसायटी")** यांच्या यातील **पहिल्या परिशिष्टामध्ये** वर्णन केलेल्या **'विना बिना शॉपिंग सेंटर'** म्हणून ज्ञात असलेल्या त्यांच्या ("मालमत्ता") मालमत्तेच्या संबंधातील हक्कविलेखांची चौकशी करीत आहोत.

संस्थेने आम्हाला असे कळविलेले आहे कि, त्यातील विद्यमान आणि केवळ सदस्य, सोसायटीतील त्यांची आपापली भागधारणा आणि त्यांची आपापली युनिट आणि मालमत्तेमध्ये समाविष्ट असलेल्या कार पार्किंगच्या जागा यांचा तपशिल यातील **दुसऱ्या परीशिष्टमध्ये** (एकत्रितपणे, **"सदस्यांचे शेअर्स आणि जागा"**) देण्यात आलेला आहे.

सदर मालमत्तेमध्ये किंवा त्यातील कोणत्याही भागामध्ये तसेच युनिट, कार पार्किंगच्या जागा आणि त्यातील परिसर आणि/किंवा चटई क्षेत्र निर्देशांक /तल क्षेत्र निर्देशांक, हस्तांतरणीय विकास अधिकार आणि त्यातील संभाव्य विकासामध्ये आणि/किंवा सदर मालमत्तेचा किंवा त्यातील कोणत्याही भागाचा ताबा, वापर, भोगवटा किंवा उपभोग आणि/किंवा मालमत्तेच्च्या संबंधातील हक्कविलेख आणि/किंवा सदस्यांचे शेअर्स आणि जागा किंवा त्यापैकी एक यांच्या संबंधातील विक्री, अभिहस्तांतरण, हस्तांतरण, वाटप, अदलाबदल,बक्षिस, अभिहस्तांकन, गहाण, आकार, धारणाधिकार,स्रक्षा हितसंबंध,न्यास,भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, भाडेदारी, पोट-भाडेदारी, प्रलंबित वाद,संरक्षक भाडेदारी,अनुज्ञमी, भोगवटा अधिकार, काळजीवाह् अधिकार, भार, वारसा, मृत्यूपत्रित देणगी, उत्तराधिकार, कृदुंब व्यवस्था/ तडजोड,मृत्यूपत्र, मृत्यूपत्रीत अधिकारलेख, मृत्यूपत्र प्रमाण, प्रशासनपत्र, सुविधाधिकार, परिरक्षा, विकास अधिकार, संयुक्त विकास, उप विकास, प्रकल्प व्यवस्थापन, विकास व्यवस्थापन, सेवा पुरवठादार करार, 🛚 संयुक्त साहस, सहयोग, भागिदारी किंवा कोणत्याही न्यायालयाचा किंवा अन्य प्राधिकरणांचा कोणताही आदेश किंवा न्यायनिर्णय (अंतरिम किंवा अंतिम) किंवा करार/करारनामा याद्वारे किंवा अन्य काही असेल तर त्याद्वारे कोणतेही अधिकार, हक्क, हितसंबंध, लाभ, दावा आणि मागणी असणाऱ्या कोणत्याही व्यक्तींनी तसेच अन्य गोष्टींबरोबर बँका, वित्तीय संस्था आणि/िकंवा प्राधिकरणे यांनी 🛘 निम्नस्वाक्षरीकर्त्यांना 🛱 युसुफ बिर्ल्डींग, चौथा मजला, वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई- ४००००१ येथील पत्त्यावर या जाहिरातीच्या तारखेपासून चौदादिवसांच्या आत त्यास पाठींबा देणाऱ्या दस्तावेजी पुराव्याच्या नोटरी केलेल्या प्रमाणित सत्य प्रतींसह लेखी स्वरुपात ज्ञात होण्यासाठी कळविणे आवश्यक आहे. अन्यथा अशा व्यक्तीचे 🏻 किंवा व्यक्तींचे अशा प्रकारचे तथाकथित अधिकार, हक्क, हितसंबंध, लाभ, दावा, किंवा मागणी, जर काही असेल तर,त्यांचा अधित्याग आणि/किंवा परित्याग करण्यात आलेला आहे असे समजण्यात येईल

वरील संदर्भित केलेले पहिले परिशिष्ट :

(मालमत्तेचे वर्णन)

गुरु नानक रोड (यापूर्वीचा टर्नर रोड), वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५० येथील सर्व्हे क्र. २४१-ए, हिस्सा क्रमांक १, सी. टी. एस. क्रमांक एफ/१३६१- सी च्या मालकी जमीन किंवा मैदानाचा तो सर्व तुकडा किंवा भाग, तसेच तळघर, तळमजला आणि दोन वरचे मजले यांचा समावेश असणाऱ्या "विना बिना शॉपिंग सेंटर"म्हणून ज्ञात असलेली त्यावरील इमारत, क्षेत्रफळ सुमारे २,७६० चौ. यार्ड म्हणजेच अंदाजे २३०७.३६ चौ. मीटर किंवा त्याच्या आसपासच्या मालकी जमीन किंवा मैदानाचा तो सर्व तुकडा किंवा भाग आणि सदर जमीन खालीलप्रमाणेसीमित आहे, म्हणजेच:

पूर्व दिशेकडे : टर्नर रोड;

पश्चिम दिशेकडे : नांदी सिनेमाची मालमता ; आणि,अंशतः बी.एम.सी रस्ता;

उत्तर दिशेकडे : नृतन नगरची मालमत्ता;

दक्षिण दिशेकडे : अंशतः सबर्बन इलेक्ट्रिक सप्लाय कं आणि अंशतः सीटीएस क्रमांक सी- १३५१ ची मालमत्ता.

वरील संदर्भित केलेले दसरे परिशिष्ट :

(सदस्यांचे शेअर्स आणि जागा)

	तळ	मजला							
अनु क्र.	सदस्य	दुकान / युनिट क्रमांक	शेअर प्रमाणपत्र क्रमांक	शेअर विभिन्न क्रमांक (दोन्हींच्या समावेशासह)	अनु क्र.	सदस्य	दुकान, युनिट क्रमांक	शेअर प्रमाणपत्र क्रमांक	शेअर विभिन्न क्रमांक (दोन्हींच्य समावेशासह)
					lo l	दयालदास खेमचंद जेठवानी	दुकान क्र. १०७	9	४१ ते ४५
٩	रिशीन कुमार चोप्रा	दुकान क्र. १	५८	२८६ ते २९०	2	रुपानी डेव्हलपर्स प्रा. लि.	दुकान क्र. १०८	90	४६ ते ५०
2	(१) तनिषा किशोर जोशी				٩	संतोष चोप्रा	दुकान क्र. १०९	99	५१ ते ५५
	(२) मनन किशोर जोशी	दुकान क्र. २	५९	२९१ ते २९५	90	(1) योगिता अविनाश मलकाणी	दुकान क्र. ११०	9२	५६ ते ६०
3	(१) सविता स सोनावणे				ll l	(2) अविनाश परमानंद मलकाणी			
	(२) सोनी एच. सोनी	दुकान क्र. ३	ξo	२९६ ते ३००	99	रुपेश मोहनलाल केशरी	दुकान क्र. १११	93	६१ ते ६५
8	(१) जयलक्ष्मी बुबा सुरतकाल				9 २	साहिर सिराज हमीद	दुकान क्र. ११२	98	६६ ते ७०
	(२) बुबा थनियप्पा सुरतकाल	दुकान क्र. ४	६१	३०१ ते ३०५	93	नाझीम सिराज हमीद	दुकान क्र. ११३	94	७१ ते ७५
ч	(१) सलीम हजीम केरावाला				98	एव्हरशाईन बिल्डर्स प्रा. लि.	दुकान क्र. ११४	9६	७६ ते ८०
	(२) शिराझ अ बबवानी	दुकान क्र. ५	६२	३०६ ते ३१०	94	ॲबॉड कन्स्ट्रक्शन प्रा. लि.	दुकान क्र. ११४/अ	٩	१ ते ५
Ę	(१) शिराझ अ बबवानी				٩६	(1) नम्रता सिप्पी चतरानी	दुकान क्र. ११५	90	८१ ते ८५
	(२) यास्मिन बबवानी	दुकान क्र. ६	Ę 3	३११ ते ३१५	ll l	(2) अर्जुन आत्मा सिप्पी			
Ø	हरेश सुंदर गुरसहानी	दुकान क्र. ७	Ę٧	३१६ ते ३२०	90	निर्मला चंदर गंगवाणी	दुकान क्र. ११६	9८	८६ ते ९०
۷	(१) सुधाकर शेट्टी				9८	(१) अनिरुद्ध अनुप पंड्या	दुकान क्र. ११७	98	९१ ते ९५
	(२) प्रार्थना सुधाकर शेट्टी	दुकान क्र.८	६५	३२१ ते ३२५	ll l	(२) मृणाल अनुप पंड्या			
९	(१) शोभा मोहन अहुजा				11	(३) अनुप पंड्या			
	(२) मोहन मंघाराम अह्जा	दुकान क्र. ९	ξĘ	३२६ ते ३३०	98	(1) अस्मिता महेश वर्तक	दुकान क्र. ११८	२०	९६ ते १०
90	जयहिंद एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड	दुकान क्र. १०	ĘΘ	३३१ ते ३३५	11	(2) रश्मी उमेश वर्तक			
99	प्रकाश हरबंसलाल सोनी	दुकान क्र. ११	Ę۷	३३६ ते ३४०	२०	अनिल कुमार गुप्ता (HUF)	दुकान क्र. ११९	२१	१०१ ते १०
٩२	जयहिंद एक्सपोर्टस प्रायव्हेट लिमिटेड	दुकान क्र. १२	Ę٩	३४१ ते ३४५	२१	(१)राजेश अंशी गुरसहानी	दुकान क्र. १२०	२२	१०६ ते १९
93	ऑइल टेक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस	दुकान क्र. १३	00	३४६ ते ३५०	†l	(२) सुशीला अंशी गुरसाहनी			
98	गोविंद रामचंद्र बजाज	दुकान क्र. १४	69	३५१ ते ३५५	२२	हेमदेव कॉर्पोरेट सर्व्हिसेस (पी) लि.	दुकान क्र. १२१	२३	१११ ते १
94	विजय श्यामलाल मिरघ	दुकान क्र. १४/अ	९१	४५१ ते ४५५	२३	(१) दीपक कुमार खन्ना	दुकान क्र. १२२	२४	११६ ते १
٩६	राजेश अंशी गुरसहानी	दुकान क्र. १५	७२	३५६ ते ३६०		(२) सोफिया खन्ना			
90	पुनम वाशुलाल तलरेजा	दुकान क्र. १६	6.0	३६१ ते ३६५	२४	हेमदेव कॉर्पोरेट सर्व्हिसेस (पी) लि.	दुकान क्र. १२३	२५	१२१ ते १
٩८	विशाल सुंदर शिवदासानी	दुकान क्र. १७	68	३६६ ते ३७०	२५	गौरी नदीग	दुकान क्र. १२४	२६	१२६ ते १
98	(१) शकुंतला परमानंद मलकानी	द्कान क्र. १८	७५	३७१ ते ३७५	२६	अनिल किशनचंद भाटिया	दुकान क्र. १२५	२७	१३१ ते १
	(२) अविनाश परमानंद मलकानी	*				श्री कॉर्पोरेशन	दुकान क्र. १२६	२८	१३६ ते १४
२०	अजय जगदीश कपर	दुकान क्र. १९	७६	३७६ ते ३८०	२८	(१) प्रकाश मुलचंद बठीजा	दुकान क्र. १२७	२९	१४१ ते १
२ १	नर्गिस सलीम हाजीभाई केरावाला	दुकान क्र. २०	00	३८१ ते ३८५	╙	(२) मोनीश प्रकाश बठीजा			
२२	(१) तुलसी एन. कर्नानी	दुकान क्र. २१	96	३८६ ते ३९०	२९	(1) धीरज वर्मा	दुकान क्र. १२८	30	१४६ ते १
` '	(२) असुडो टी. कर्नानी	3		, - , - , -	ll l	(२) अभिजीत वर्मा			
	(३) बसंत टी. कर्नानी					·			
	(४) बसरा टा. प्रमाना (४) गरुबक्स टी. कर्नानी					दुसः	रा मजला		

١,	(५) शामा माहन अहुजा					(३) अनुप पङ्या			
ı	(२) मोहन मंघाराम अहुजा	दुकान क्र. ९	ξĘ	३२६ ते ३३०	98	(1) अस्मिता महेश वर्तक	दुकान क्र. ११८	२०	९६ ते १००
90	जयहिंद एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड	दुकान क्र. १०	Ę٥	३३१ ते ३३५		(2) रश्मी उमेश वर्तक			
99	प्रकाश हरबंसलाल सोनी	दुकान क्र. ११	Ę۷	३३६ ते ३४०	२०	अनिल कुमार गुप्ता (HUF)	दुकान क्र. ११९	२१	१०१ ते १०५
92	जयहिंद एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड	दुकान क्र. १२	६९	३४१ ते ३४५	२१	(१)राजेश अंशी गुरसहानी	दुकान क्र. १२०	२२	१०६ ते ११०
93	ऑइल टेक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस	दुकान क्र. १३	60	३४६ ते ३५०		(२) सुशीला अंशी गुरसाहनी			
98	गोविंद रामचंद्र बजाज	दुकान क्र. १४	७१	३५१ ते ३५५	२२	हेमदेव कॉर्पोरेट सर्व्हिसेस (पी) लि.	दुकान क्र. १२१	२३	१११ ते ११५
94	विजय श्यामलाल मिरघ	दुकान क्र. १४/अ	९१	४५१ ते ४५५	२३	(१) दीपक कुमार खन्ना	दुकान क्र. १२२	२४	११६ ते १२०
9 Ę	राजेश अंशी गुरसहानी	दुकान क्र. १५	७२	३५६ ते ३६०		(२) सोफिया खन्ना			
90	पूनम वाशूलाल तलरेजा	दुकान क्र. १६	63	३६१ ते ३६५	२४	हेमदेव कॉर्पोरेट सर्व्हिसेस (पी) लि.	दुकान क्र. १२३	२५	१२१ ते १२५
96	विशाल सुंदर शिवदासानी	दुकान क्र. १७	68	३६६ ते ३७०	२५	गौरी नदीग	दुकान क्र. १२४	२६	१२६ ते १३०
98	(१) शकुंतला परमानंद मलकानी	दुकान क्र. १८	७५	३७१ ते ३७५	२६	अनिल किशनचंद भाटिया	दुकान क्र. १२५	२७	१३१ ते १३५
	(२) अविनाश परमानंद मलकानी				२७	श्री कॉर्पोरेशन	दुकान क्र. १२६		१३६ ते १४०
२०	अजय जगदीश कपूर	दुकान क्र. १९	७६	३७६ ते ३८०	२८	(१) प्रकाश मुलचंद बठीजा	दुकान क्र. १२७	२९	१४१ ते १४५
२१		दुकान क्र. २०	00	३८१ ते ३८५	Ш	(२) मोनीश प्रकाश बठीजा			
२२	(१) तुलसी एन. कर्नानी	दुकान क्र. २१	٥८	३८६ ते ३९०	२९	(1) धीरज वर्मा	दुकान क्र. १२८	30	१४६ ते १५०
	(२) असुडो टी. कर्नानी					(२) अभिजीत वर्मा			
	(३) बसंत टी. कर्नानी					ਟਘਰ	ा मजला		
	(४) गुरुबक्स टी. कर्नानी					3/1/	1 40(01)		
२३	रीना राकेश जैन	दुकान क्र. २२	७९	३९१ ते ३९५	अनु		दुकान, युनिट	शेअर	शेअर विभिन्न
२४	(1) मधु अनिल आहुजा	दुकान क्र. २३	۷٥	३९६ ते ४००	큙.	सदस्य	क्रमांक	प्रमाणपत्र क्रमांक	क्रमांक (दोन्हींच्या समावेशासह)
	(२) अंकुश आहुजा							жчич	
२५	, ,	दुकान क्र. २४	८ ٩	४०१ ते ४०५	٩	(१) दीपन बूबा सुरतकल	दुकान क्र. २०१	39	१५१ ते १५५
२६		दुकान क्र. २५	८ २	४०६ ते ४१०		(2) बूबा टी. सुरतकल			
२७		दुकान क्र. २६	ر غ	४११ ते ४१५	२	एस. प्रकाश ट्रेडिंग कॉर्पोरेशन	दुकान क्र. २०२	3 ?	१५६ ते १६०
२८	(1) निकुंज खिमजी गेला	दुकान क्र. २७	۲8	४१६ ते ४२०	3	पद्मा हिरानंद खटवानी	दुकान क्र. २०३	33	१६१ ते १६५
	(२) सपना निकुंज गाला				8	अमित नारायण खटवानी	दुकान क्र. २०४	38	१६६ ते १७०
२९		दुकान क्र. २८	८ ५	४२१ ते ४२५	4	प्रकाश एस खटवानी	दुकान क्र. २०५	34	१७१ ते १७५
	(२) गुरुबक्स टी. कर्नानी				Ę	मनोज किशनचंद हेमराजानी	दुकान क्र. २०६	3 Ę	१७६ ते १८०
30	रमेश ताराचंद जाधवानी	दुकान क्र. २९	८ ६	४२६ ते ४३०	Ø	दीपक धातमतपाल भंडारी	दुकान क्र. २०७	30	१८१ ते १८५
39		दुकान क्र. ३०	۷٥	४३१ ते ४३५	۷	सोनल कैलास चंदाणी	दुकान क्र. २०८	36	१८६ ते १९०
	(२) कमला चंद्रभान मन्याल				९	अशोका बिल्डर्स	दुकान क्र. २०९	38	१९१ ते १९५
3 2		दुकान क्र. ३१	دد	४३६ ते ४४०	90	अशोका बिल्डर्स	दुकान क्र. २१०	80	१९६ ते २००
	(२) राजेश मुरली दौलतरामणी				99		दुकान क्र. २११	४१	२०१ ते २०५.
33		दुकान क्र. ३२	८९	४४१ ते ४४५	93		दुकान क्र. २१२	४२	२०६ ते २१०
38		दुकान क्र. ३३	२	६ ते १०	93	3	दुकान क्र. २१३	83	२११ ते २१५
34		दुकान क्र. ३४	९०	४४६ ते ४५०	98	1	दुकान क्र. २१४	88	२१६ ते २२०
3 &	(२)अब्दुल मुनीर अलिकतील वीटिल	दुकान क्र. ३५	९२	४५६ ते ४६०	94		दुकान क्र. २१४/अ	४५	२२१ ते २२५
'	(२) रिझवान कादर				9६	7.7.	दुकान क्र. २१५	४६	२२६ ते २३०
30		दुकान क्र. ३६	९३	४६१ ते ४६५	90	एव्हरशाईन बिल्डर्स प्रा. लि.	दुकान क्र. २१६	80	२३१ ते २३५
_		'मजला			96	1111	दुकान क्र. २१७	87	२३६ ते २४०
$\overline{}$	વાફલા	नजला		A00	98	+	दुकान क्र. २१८	४९	२४१ ते २४५
अनु	सदस्य	दुकान, युनिट	शेअर प्रमाणपत्र	शेअर विभिन्न क्रमांक (दोन्हींच्या	२०	T	दुकान क्र. २१९	५०	२४६ ते २५०
क्र.	11414	क्रमांक	क्रमांक क्रमांक	समावेशासह)	२१		दुकान क्र. २२०	५१	२५१ ते २५५
٩	कमल चंद्रू बदलानी	दुकान क्र. १०१	3	११ ते १५	२२		दुकान क्र. २२१	५२	२५६ ते २६०
२	श्रीनिवास भास्कर हेब्बर	दुकान क्र. १०२	8	१६ ते २०	२३	+ · · · · · · · · · · · · · · · · · · ·	दुकान क्र. २२२	43	२६१ ते २६५
3	अजमुद्दीन बाबू इनामदार	दुकान क्र. १०३	ч	२० ते २५	२४	' ' "	दुकान क्र. २३	48	२६६ ते २७०
8	(१) मल्लिका सुरतकल	दुकान क्र. १०४	Ę	२६ ते ३०		(२) प्रोमिला तनेजा			\perp
1			1	1	1 26		टकान क २२४	66	200 3 200

44 ६0 २७१ ते २७५ दुकान क्र. २२४ 44 २५ | नारायण मुकुनादा पै (२) बूबा टी. सुरतकल २७६ ते २८० २६ | सचिन गुप्ता दुकान क्र. २२५ ५६ ५ (1) मधु अर्जुन दिंगरानी २८१ ते २८५ (1) राजू लाल मोटवानी दुकान क्र. २२६ 40 (२) दीपक अर्जुन दिंगरानी (२) सिमरन राजू मोटवानी दुकान क्र. १०६ ४६ ते ४० ६ गौतम श्याम सदुराम बसंतानी

> एम.टी.मिस्कीटा अँड कंपनी वकील आणि सॉलिसिटर